

महाराष्ट्र विधानपरिषद

पहिले अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

मंगळवार, दिनांक १२ एप्रिल, २०१६ / चैत्र २३, १९३८ (शके)

- | | | |
|--|---|---------------------|
| (१) शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण,
उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मराठी
भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण,
अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री | | |
| (३) पर्यावरण मंत्री | | |
| (४) पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - ३३

अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आशवासित
प्रगती योजनेच्या लाभापासून वंचित ठेवल्याबाबत

(१) * १४८९५ श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे, श्री.अमरसिंह पंडित,
श्री.विक्रम काळे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, डॉ.अपूर्व हिरे, श्री.रामनाथ मोते,
श्री.नागो गाणार, प्रा.जोगेन्द्र कवाडे : तारांकित प्रश्न क्रमांक १२४५३ ला दिनांक
७ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण
मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ
महाविद्यालये, सैनिकी शाळा व अध्यापक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना
आशवासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या प्रस्तावास वित्त विभागाने
मान्यतान दिल्याने आशवासित योजनेचा प्रस्ताव प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुज्ञेय असलेली आशवासित प्रगती योजना लागू करण्याबाबत कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष यांनी आतापर्यंत शासनाकडे किती वेळा निवेदन दिली आहेत,
- (३) असल्यास, शासनास दिलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) तसेच, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आशवासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिली असल्याचा अहवाल माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून शासनास केव्हा प्राप्त झाला आहे,
- (५) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आशवासित प्रगती योजना लागू न करण्याची व त्यांना देय लाभापासून वंचित ठेवण्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) बरीच निवेदने प्राप्त झालेली आहेत.

(३), (४) व (५) याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

**चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषणामुळे नागरीकांना
विविध आजार होऊन मृत्यू झाल्याबाबत**

- (२) * १५२७५ श्रीमती शोभाताई फडणवीस, श्री.मितेश भांगडिया : तारांकित प्रश्न क्रमांक १३८४९ ला दिनांक ७ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषणामुळे नागरीकांना विविध आजार होऊन सन २०१० ते २०१५ या ५ वर्षांत ४३३ नागरीकांचा मृत्यू झाल्याचे दिनांक ५ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, जिल्ह्यात प्रदूषणावर आळा घालण्यासाठी व नागरीकांचे आजारावर निर्बंध घालण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. मात्र या प्रदूषणामुळे मृत्यू झाल्याचे दिसून आलेले नाही.

जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर यांनी सन २०१० ते २०१५ या ५ वर्षात ३८६ मृत्यू झाल्याचे कळविले असून हे सर्व मृत्यू क्षयरोगाने झालेले असल्याचेही कळविले आहे.

(२) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आय.आय.टी., मुंबई व निरी, मुंबई यांच्याद्वारे चंद्रपूर शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले असून त्यासाठी रुपये ५० लाख एवढा निधी उपलब्ध केला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील अनुकंपाधारकांची प्रकरणे निकाली काढण्याबाबत

(३) * १५९८३ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिनांक ३१ डिसेंबर, २००२ च्या शासन निर्णयानुसार व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासन आदेशानुसार निधन झालेल्या शिक्षक -शिक्षकेतरांच्या एका कुटूंबियास अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अनुकंपाधारकांची अनेक प्रकरणे मान्यतेसाठी तसेच नवीन नियुक्तीसाठी प्रलंबित आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२), (३) व (४) अंशतः खरे आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना शिक्षण सेवकपदी अनुकंपा नियुक्ती देण्यास शासन निर्णय दिनांक २०.१.२०१६ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधामध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन असल्याने अनुकंपाची प्रकरणे प्रलंबित आहेत.

महाराष्ट्र शिक्षा निकेतन हायस्कूल, चेंबूर या शाळेत चुकीचे गुणांकन
केल्यामुळे शाळा अनुदानासाठी अपात्र ठरल्याबाबत

(४) * १५१४१ श्री.कपिल पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ७६७० ला दिनांक २४ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र शिक्षा निकेतन हायस्कूल, चेंबूर (मराठी व हिंदी माध्यम) या शाळेच्या मूल्यांकनात तपासणी समितीद्वारे चुकीने कमी गुणांकन केल्यामुळे शाळा अनुदानासाठी अपात्र ठरविली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर शाळा अनुदानासाठी पात्र ठरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) सदर शाळेच्या मुल्यांकनाचा प्रस्ताव आयुक्त (शिक्षण) पुणे यांच्याकडून प्राप्त झाला असून त्यावर पुढील कार्यवाही सुरु आहे.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयास स्वतंत्र प्रशासन मंजूर करण्याबाबत

(५) * १५९७७ श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.दत्तात्रय सावंत, डॉ.सुधीर तांबे, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक १२४५२ ला दिनांक ७ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शाळेस व महाविद्यालयास जोडून असलेल्या व स्वतंत्र असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयास स्वतंत्र प्रशासन मंजूर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (२) असल्यास, शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप काय आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) सदर प्रकरणी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांचेकडे तपासणी करण्याची कार्यवाही सुरु आहे.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
अध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत**

(६) * १६२८७ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १३२५३ ला दिनांक ७ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शासकीय वैद्यकीय व महाविद्यालयातील अध्यापकांची रिक्त पदे सरळसेवेद्वारे व पदोन्नतीने भरण्याची सुरु असलेली कार्यवाही पुर्ण झाली आहे काय,
- (२) असल्यास, संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांची रिक्त पदे भरण्यात आली आहेत काय,
- (३) असल्यास, जागतिक आरोग्य संस्थेच्या मानकानुसार (WHO) लोकसंख्येच्या तुलनेत १:१००० याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होण्याचे उद्दिष्ट्य / ध्येय साधणेबाबतच्या विचाराधीन बाबींवर शासनाचा विचार पुर्ण झाला आहे काय,
- (४) असल्यास, राज्यात आवश्यकतेनुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे वा घेण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत तसेच सदरहू निर्णय केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) कार्यवाही सुरु आहे.

(२) बहुतांशी पदे भरण्यात आलेली आहेत.

(३) नाही.

(४) सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झालेले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

राज्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकेवर लाभधारकांना धान्य देण्याबाबत

(७) * १६४२० श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.संदिप बाजोरिया, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकेवर लाभधारकांना धान्य देण्याचा निर्णय शासनाने माहे जानेवारी, २०१६ च्या दुसऱ्या सप्ताहात घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राजापूर (जि.रत्नागिरी) तालुक्यात शासनाकडून केशरी (एपीएल) लाभधारकांना स्वस्त दरात मिळणारे धान्य वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून उपलब्ध न झाल्याने त्यांना धान्यापासून वंचित रहावे लागले असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) व (२) सध्या राज्यामध्ये सुरु असलेल्या शिधापत्रिकांच्या आधार सिडींगचे काम पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ देण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत, दिनांक १५ जानेवारी, २०१६ च्या शासन निर्णयान्वये, निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, राजापूर (जि.रत्नागिरी) जिल्ह्यासह राज्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांसाठी अन्नधान्याचे नियतन दिले जात नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या नवीन तुकड्या, आदिवासी क्षेत्रातील
उच्च माध्यमिकच्या ४ तुकड्या योजनांतर्गत (Plan) लेखाशिर्षाऐवजी
योजनेत्तर (Non Plan) लेखाशिर्षामध्ये घेण्याबाबत**

(८) * १८५३२ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्हा परिषद वेतन पथकांतर्गत एकूण ११ लेखाशिर्ष असून त्यापैकी ६ लेखाशिर्ष हे योजनेत्तर (Non Plan) तर उर्वरित ५ लेखाशिर्ष हे योजनेंतर्गत (Plan) असल्याचे दिनांक ११ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन २००७ ते २०१२ ही पंचवार्षिक योजना संपुष्टात येऊन ४ वर्षांचा कालावधी होऊन व योजनेंतर्गत (Plan) अंशदान टप्प्यातील सर्व शाळा १०० टक्के अनुदान तत्वावर येऊनही या शाळा योजनेंतर्गत (Plan) असल्यामुळे सदर शाळांना अनुदान प्राप्त झाले नसल्यामुळे तेथील शिक्षकांना २ ते ४ महिने उशिराने वेतन मिळत असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, योजनेत्तर (Non Plan) लेखाशिर्ष ४४२ मध्ये निधी उपलब्ध असूनही योजनेंतर्गत (Plan) लेखाशिर्षमध्ये येणाऱ्या शाळांमधील शिक्षकांना वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गेल्या ४ वर्षांपासून ते आजतागायत शिक्षण संचालक, पुणे, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग व मा.शालेय शिक्षण मंत्री यांचेकडे करण्यात येऊन कार्यवाही न झाल्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या नवीन तुकड्या, आदिवासी क्षेत्रातील उच्च माध्यमिकच्या ४ तुकड्या योजनांतर्गत (Plan) लेखाशिर्षाऐवजी योजनेत्तर (Non Plan) लेखाशिर्षामध्ये टाकण्यात याव्यात अशीही मागणी शासनाकडे करण्यात येवूनही त्याबाबत कार्यवाही झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय,

(५) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे व त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) होय, हे खरे आहे.

(४) व (५) राज्यातील प्लॅनमधील शाळा, तुकड्या आणि पदे यांचा समावेश नॉन प्लॅनमध्ये करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास वेळोवेळी सादर करण्यात आलेला आहे. वित्त विभागाने प्रस्तावास मंजूरी दिलेली नाही. प्रस्ताव पुन्हा वित्त मंत्री यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. वित्त मंत्री व वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर प्लॅन मधील शाळा, तुकड्या आणि पदे यांना नॉन प्लॅनमध्ये घेण्याची कार्यवाही करण्यात येईल.

**राज्यातील औषधनिर्माण शास्त्रांचा (फार्मसी) अभ्यासक्रम चालविणारी
 महाविद्यालये अडचणीत आल्याबाबत**

(९) * १७०२७ श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त :

सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाने "मास्टर ऑफ फार्मसी" (एम फार्म) अभ्यासक्रमाचे नियमन तसेच मान्यता देण्याचे अधिकार अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून काढून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाला दिले असून या नव्या बदलामुळे दोन्ही नियमन संस्थांच्या नियमावलीतील फरकामुळे राज्यातील औषधनिर्माण शास्त्रांचा (फार्मसी) अभ्यासक्रम चालविणारी महाविद्यालये अडचणीत सापडलेली आहेत, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, याबाबतची वस्तुस्थिती काय आहे,
 (३) असल्यास, केंद्र शासनाच्या उक्त निर्णयामुळे राज्यातील फार्मसी अभ्यासक्रम चालविणारी महाविद्यालये अडचणीत येऊ नयेत, यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

श्री. विनोद तावडे : (१) नाही.

एम.फार्म अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया व अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद या दोन्ही प्राधिकरणांची मान्यता घेणे आवश्यक आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर येथील विद्यार्थ्यांकडून
नियमबाह्य वर्गणी वसूल केल्याबाबत**

(१०) * १७२०९ श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसेन सय्यद : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथील प्राचार्यांकडून नियमबाह्यपणे हिरक महोत्सवाच्यावेळी विद्यार्थ्यांकडून सक्तीने वर्गणी वसूल करणे, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकडून सक्तीने शुल्क वसूल करणे इत्यादी मनमानी कारभार होत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले व तदनुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) संस्थेमध्ये माजी विद्यार्थी संघटना सभासद नोंदणीकरीता माजी विद्यार्थी संघटनेमार्फत वर्गणी जमा करण्यात आलेली आहे.

(२) प्रस्तुत प्रकरणी संचालनालयास दिनांक १५/०१/२०१६ अन्वये प्राप्त झालेल्या तक्रार अर्जानुसार संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांनी सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे यांचे स्तरावर चौकशी समिती गठीत करून चौकशी करण्यात आलेली आहे.

चौकशी समितीने दिनांक १४/०३/२०१६ रोजी सदर संस्थेत प्रत्यक्ष जाऊन चौकशी केलेली आहे. चौकशी समितीचा अहवाल संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांना दिनांक १५/०३/२०१६ रोजी प्राप्त झाला असून, या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

जऊळका रेल्वे, वरदरी बु. (जि.अमरावती) गावांना पाणीपुरवठा करण्याबाबत

(११) * १८३७५ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्ह्यातील जऊळका रेल्वे, वरदरी बु. या तीन गावांना पाणीपुरवठा करणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना ही १८ वर्षांपासून बंद असून ही योजना दिनांक ३० जानेवारी, २०१६ पर्यंत चालू न झाल्यास मुलाबाळांसह पाण्याच्या टाकीवर शोले पध्दतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व जीवन प्राधिकरण कार्यालय यांना निवेदनाद्वारे दिला असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त गावांना नियोजित पाणीपुरवठा सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय, हे खरे आहे.

तथापि, जऊळका रेल्वे, वरदरी बु. व उडी ही गावे अमरावती जिल्ह्यातील नसून, वाशिम जिल्ह्यातील आहेत.

(२) योजनेची दुरुस्ती करून सदर गावांना दिनांक ४/२/२०१६ पासून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. तसेच सदर योजनेचा सन २०१५-१६ च्या पाणी टंचाई अंतर्गत विशेष दुरुस्तीचा प्रस्तावावर कार्यवाही सुरु असून, टंचाई कृती आराखड्यात वरदरी बु. या गावाकरीता टॅकरने, तसेच उडी व जऊळका या गावांकरीता खाजगी विहीर अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करणे या उपाययोजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बॅ.शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालयात झालेला गैरव्यवहार

(१२) * १८१६० श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते, श्री.गिरीशचंद्र व्यास, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारा संचालित बॅ.शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालयात सन २०१० ते २०१२ या काळात बेअरर चेकद्वारे रुपये ४५ लाख परस्पर घेऊन गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) तसेच या प्रकरणाची दिनांक ३ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने गैरव्यवहार करणाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संचलित डॉ.शेषराव वानखेडे बी.एड. महाविद्यालयात रु.४१,५९,७८६/- इतका गैरव्यवहार झाल्याची बाब उघड झाली आहे.

- (२) होय, हे खरे आहे.
- (३) या कालावधीमधील एका प्राचार्याला सेवेमधून बडतर्फ करण्यात आले आहे तसेच एका प्राचार्याचे सेवानिवृत्तीवेतन रोखून ठेवण्यात आलेले आहे तर अन्य एका प्रकरणात चौकशी चालू आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**सावनेर (जि.नागपूर) तालुक्यातील कंपन्यांतून निघणारे रासायनिक द्रव्य
नाल्यातील पाण्यात मिसळल्याने प्रदुषण झाल्याबाबत**

(१३) * १८३०१ श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सावनेर (जि.नागपूर) तालुक्यातील मध्य प्रदेश पेपर मिल, अदानी विल्मर, मालु पेपर या कंपन्यांतून निघणारे रासायनिक द्रव्य नाल्यातील पाण्यात मिसळल्याने आजुबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत प्रदुषण व नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जाते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर कंपन्याकडून होणारे प्रदुषण न रोखल्यास कंपन्याचा विद्युत पुरवठा बंद करण्यात येईल असे मा.पालकमंत्र्यांनी संबंधितांना आदेश दिले आहेत, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही

(३) हे खरे नाही.

मा. पालकमंत्री, नागपूर यांनी दि. २९.१२.२०१५ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कारखाना प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक आयोजित केलेली होती. बैठकीदरम्यान जल व वायु प्रदुषणाची तक्रार असलेल्या कारखान्याबाबत सदयस्थिती अहवाल देण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे विचारणा केली होती. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मा. पालकमंत्री यांना सदय:स्थिती अहवाल सादर करण्यात आला आहे.

(४) दि. ३०.१२.२०१५ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अ) मे.अदानी विलमर लिमिटेड, मानेगाव, ब) मे. मालु पेपर मिल, हेटीसुरला, ता. सावनेर व क) मे. सॅफरॉन (पूर्वीची मध्यादेश पेपर मिल), मानेगाव या तिन्ही कारखान्यांच्या क्षेत्रातील व आजुबाजुच्या परीसरातील संयुक्त पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान मे. अदानी विलमर लिमिटेड, मानेगाव या उदयोगामधुन कुठल्याही प्रकारचे सांडपाणी नाल्यात जात नसल्याचे आढळून आले तसेच भेटीदरम्यान तेल शुध्दीकरण प्रक्रिया सुरु असून बियांपासुन तेल निर्मितीचे काम बंद होते. सदर प्रक्रिया जानेवारी, २०१४ पासुन बंद आहे.

मे. मालु पेपर मिल, हेटीसुरला, ता. सावनेर या कारखान्यामधून सुध्दा लगतच्या नाल्यात सांडपाणी जात नव्हते.

मे. सॅफरॉन (पूर्वीची मध्यप्रदेश पेपर मिल), मानेगाव हा उदयोग भेटी दरम्यान बंद होता. सदर उदयोग हा जून, २०१४ पासुन कार्यरत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

परभणी जिल्ह्यातील शालेय शिक्षण पोषण आहार कामगारांच्या मानधनाबाबत

(१४) * १८७२४ श्री.जयंत पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) परभणी जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कामगार योजनेतर्गत सुमारे १३ वर्षांपासून शाळेमध्ये खिचडी शिजविण्याचे काम करित असलेल्या कामगारांना वेळच्या वेळी मानधन दिले जात नाही, खरे आहे काय,
- (२) असल्यास, संबंधित कामगारांनी मानधन मिळविण्यासाठी वेळोवेळी आंदोलन करूनही संबंधित विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करित आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, कामगारांना वेळीच मानधन देण्याच्या दृष्टीने व मानधनात वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१), (२) व (३) शालेय पोषण आहार ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येते. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार स्वयंपाकी तथा मदतनीस यांना मानधन देण्यात येत आहे.

अन्न शिजविण्याचा निधी व स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे मानधन संबंधितांना अदा होण्यास विलंब होत असल्याने सदर विलंब कमी करण्यासाठी अन्न शिजविण्याचा निधी व स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे मानधन जिल्हास्तरावरून थेट संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सन २०१५-१६ पासून घेतलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

यवतमाळ शहराला स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत

(१५) * १८९९८ श्री.ख्वाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यवतमाळ शहराला माहे जानेवारी, २०१६ पासून दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून शहराला स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) अशंत: खरे आहे.

(२) व (३) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याचे नमुन्यांची तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत केली असता सदर तपासणीत पाणी पिण्यास योग्य असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. नगर परिषदेच्या विंधन विहिरीच्या पाण्याची तपासणी केली असता काही नमुने सदर पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सदर विंधन विहिरीमध्ये केसिंग नवीन टाकून व क्लोरीनयुक्त लिक्विड टाकून पिण्यास योग्य करण्याबाबत प्रयत्न करण्यात आले आहेत.

राज्यातील विना अनुदानित शाळातील शिक्षकांनी बारावीच्या परीक्षेचा पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्याबाबत

(१६) * १९१७५ श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विना अनुदानित शाळातील सुमारे २२५०० शिक्षकांनी आपल्या वेतन व इतर विविध मागण्या पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समिती तर्फे बारावीच्या परीक्षेचे पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार बारावीच्या परीक्षेचे पेपर तपासणीवर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याबाबत तसेच बारावीच्या परीक्षेचे निकाल ठरलेल्या दिवशी लावण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही. तथापि, काही शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासणीस नकार दिला आहे.

(२) मंडळामार्फत उपलब्ध अन्य शिक्षकांकडून उत्तर पत्रिका तपासून घेऊन निकाल वेळेत लावण्याची कार्यवाही सुरु आहे. पेपर तपासणीस नकार देणाऱ्या शिक्षकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई-५१ येथील

चतुर्थ श्रेणी अनुकंपा तत्वावरील भरतीप्रक्रियेबाबत

(१७) * १९२६३ श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई-५१ येथील चतुर्थ श्रेणी असून अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रियेतील सन २००६ पासूनच्या उमेदवारांना सेवेत सामावून घेण्यात आले नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रियेतील मयत उमेदवारांच्या पाल्यांनी शासन सेवेतील विहित वयोमर्यादा ओलांडल्याचेही निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासन परिपत्रक क्रमांक अकंपा-१००९/८२६/प्र.क्र.२०१/०९/आठ, मंत्रालय, मुंबई दिनांक ५ फेब्रुवारी, २०१० नुसार रिक्त पदे उपलब्धतेनुसार भरण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत मात्र सन २००६ च्या उमेदवारांना त्यामध्ये सामावून घेण्यात आले नाहीत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना तात्काळ सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही.

(२) नाही.

(३) अनुकंपा तत्वावरील चतुर्थ श्रेणीतील नियमानुसार पात्र उमेदवारांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**चंद्रपूर जिल्ह्यात इयत्ता चौथी ते सातवी पर्यंतच्या
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याबाबत**

(१८) * १५३३४ श्रीमती शोभाताई फडणवीस, श्री.अनिल सोले, श्री.मितेश भांगडिया, श्री.नागो गाणार : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर जिल्ह्यात सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात इयत्ता चौथी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातून २३ हजार ६४३ विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा दिली असता त्यापैकी १३ हजार ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण होवूनही केवळ ७७१ विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरविण्यात आल्याचे दिनांक ३० डिसेंबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उर्वरित विद्यार्थी उत्तीर्ण होवूनही त्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरविण्याचे कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) होय, हे खरे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून २३,६३९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे. त्यापैकी १३,४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रत्येक जिल्ह्याकरिता प्रकारनिहाय शिष्यवृत्तीचे ठराविक संच मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी प्रकारनिहाय मंजूर संचाच्या अधीन राहून कमाल गुण धारण करणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरिता पात्र ठरविण्यात येते.

त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी इ. ४ थी करिता ३६५ संच व इ. ७ वी करिता ४१७ संच मंजूर आहेत. त्यानुसार इ. ४ थी करिता ३६५ पात्र विद्यार्थी मिळाल्यामुळे त्यांना शिष्यवृत्तीकरिता पात्र ठरविण्यात आले. तसेच इ. ७ वी करिता मंजूर ४१७ संचांपैकी ४०६ पात्र विद्यार्थी मिळाल्यामुळे त्यांना शिष्यवृत्तीकरिता पात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे एकूण १३४१२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ७७१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरिता पात्र ठरविण्यात आले आहे.

**खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेतरांना वैद्यकीय
खर्चाच्या प्रतिपूर्ती मधील त्रुटी दूर करण्याबाबत**

(१९) * १६०३४ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे :

सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, सैनिकी शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतरांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती योजना लागू आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, खाजगी १०० टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतरांना शासनाकडून १०० टक्के अनुदान दिले जाते, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती योजनेतर्गत अनुज्ञेय रकमेच्या १०० टक्के प्रतिपूर्ती शासनाकडून दिली जात असताना नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतरांना मान्य रकमेच्या केवळ ६६.६६ टक्के रक्कम दिली जाते, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, अनुदानित शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतरांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तीमध्ये तफावत असण्याची कारणे काय आहेत,
- (५) तसेच गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाने दखल न घेण्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) होय.

(३) खरे आहे.

(४) व (५) शासनाने दिनांक २२ ऑक्टोबर, २००८ च्या पत्रान्वये ६६.६६ टक्के इतकी वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देय ठरवली आहे.

राज्यात अनुदानास पात्र खाजगी शाळांमधील शिक्षकांना वेतन देण्याबाबत

(२०) * १५१६० श्री.कपिल पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनुदानास पात्र ठरविलेल्या खाजगी शाळांमधील शिक्षकांना वेतनश्रेणी मंजूर केल्याचे शासनाने तीन वर्षापूर्वी जाहीर करूनही मराठी माध्यमाच्या २५०० शाळा, उर्दू माध्यमाच्या ४०० शाळा आणि इतर शाळा यातील हजारो शिक्षक वेतनाविना वंचित आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाची भूमिका व उपाययोजना काय आहेत,

(३) तसेच विनावेतनामुळे ३१५७ शिक्षकांना कायमस्वरूपी वेतन देण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१), (२) व (३) विहित निकषानुसार अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना वेतन अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.

**राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा
व वर्ग तुकड्या नॉन प्लॅनमध्ये न गेल्याबाबत**

(२१) * १६०३३ श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.दत्तात्रय सावंत, डॉ.सुधीर तांबे, श्री.सतिश चव्हाण, डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १२३९१ ला दिनांक १४ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्या १०० टक्के अनुदानावर येवूनही त्या नॉन प्लॅनमध्ये न गेल्याने त्यावरील कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना मासिक वेतन वेळेवर मिळत नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नॉन प्लॅन झालेल्या शाळा व वर्ग तुकड्यांना नॉन प्लॅनमध्ये घेण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

(२) व (३) वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर शाळा व वर्ग तुकड्यांना नॉन प्लॅन मध्ये घेण्याची कार्यवाही करण्यात येईल. याबाबत वित्त विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.

**राज्यातील खाजगी शिक्षण संस्थेत व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या
 मागासवर्गीय विद्यार्थ्यांची ई.बी.सी. वाटप करण्याबाबत**

(२२) * १६२८३ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक : ११८१४ ला दिनांक ७ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील खाजगी शिक्षण संस्थेत व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना करावयाच्या शुल्क प्रतिपुर्तीची सन २०१४-२०१५ करिता थकीत असलेल्या उर्वरित रु.१८७.२७ कोटी रकमेची तरतुद करण्यात आली आहे काय,
- (२) असल्यास, थकीत रकमेचे पुर्णतः प्रदान करण्यात आले आहे काय,
- (३) नसल्यास, राज्यातील दुष्काळी परिस्थिती विचारात घेता, विद्यार्थ्यांची शैक्षणिकदृष्ट्या गैरसोय होऊ नये म्हणून सदरील थकीत इ.बी.सी. रकमेची तरतुद व प्रदानाचे वाटप केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) होय, सन २०१४-१५ साठीच्या शिक्षण शुल्काच्या प्रतिपुर्तीसाठी थकीत असलेली रक्कम शासनाकडून वितरीत करण्यात आली आहे.
 (३) प्रश्नच उद्भवत नाही.

पदवीधर शिक्षकांच्या वेतनातून नियमबाह्य करण्यात येणाऱ्या वसूलीबाबत

(२३) * १८५३१ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी शाळांमधील पदवीधर शिक्षकांना दिली जाणारी वेतनश्रेणी शिक्षणाधिकाऱ्यांनी परस्पर मंजूर केली असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सुमारे ५५६ शिक्षकांचा समावेश आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर वेतनश्रेणी शासनाची मान्यता न घेता, शिक्षणाधिकाऱ्यांनी मंजूर केल्यामुळे या शिक्षकांच्या पगारातून त्या रकमेची वसूली करण्यात यावी, असे आदेश प्राथमिक, शिक्षण संचालक, पुणे यांनी दिल्याचे दिनांक १३ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, आरटीई प्रमाणे दिलेली वेतनश्रेणी लागू असताना केवळ शासनाची मान्यता न घेता वेतनश्रेणी लागू करण्यात शिक्षकांची कोणतीही चूक नसताना त्यांच्या वेतनातून ही वसूली करण्यात येवू नये, अशा आशयाचे निवेदन शिक्षक सेनेचे ठाणे शहराध्यक्ष यांनी त्याचसुमारास शासनास दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरहू निवेदनाच्या अनुषंगाने शासनस्तरावर या प्रकरणी कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे व त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण ७४२ पदवीधर शिक्षक कार्यरत असून त्यापैकी ४५७ शिक्षक पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ घेत आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेने १२३८ पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी दिलेली आहे. तर रायगड जिल्ह्यात पदवीधर वेतनश्रेणी मंजूर करण्यात आलेली नाही.

(२) याबाबत शासनाने दिनांक १९.१.२०१६ च्या पत्रान्वये अशा पदवीधर शिक्षकांची नियमबाह्य दिलेली वेतनश्रेणी रद्द करून जादाचे वेतन वसूल करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

(३) असे निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून आलेले नाही.

(४) प्रश्न उदभवत नाही.

अमरावती जिल्ह्यातील शाळेत उच्चश्रेणी मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे असल्याबाबत

(२४) * १८३७९ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्ह्यातील राजुरा, सुकांडा, सुदी, मारसूळ, देवठाणा, पांगराबंदी या शाळेतील उच्चश्रेणी मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असून याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) सुकांडा, सुदी, मारसूळ, देवठाणा, पांगराबंदी येथील शाळा अमरावती जिल्ह्यात नसून वाशिम जिल्ह्यात आहेत. वाशिम जिल्हा परिषदेअंतर्गत शाळांमधील उच्चश्रेणी मुख्याध्यापकाची रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव, मागासवर्ग कक्ष अमरावती यांच्याकडे सादर करण्यात आलेला असून तपासणीअंती सदर रिक्त पदे भरण्यात येत आहे. तथापि पदवीधर शिक्षकांची पदे, पदोन्नतीने भरण्याच्या प्रक्रियेस मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांनी स्थगिती दिलेली असून, सदर प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.

अमरावती जिल्ह्यातील राजूरा येथील शाळा वर्ग १ ते ४ ची असून तेथे मुख्याध्यापक कार्यरत आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेबाबत

(२५) * १८७२८ श्री.जयंत पाटील : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर (ता.श्रीवर्धन), आंबेत (ता.महाड), तळा (ता.तळा), दापोली (ता.रोहा) येथील सन २००८ पासून भारत निर्माण योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त योजनेस निधी वितरीत होऊनही पाणी पुरवठा योजना प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू योजना प्रलंबित असल्यामुळे गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आले काय, तदनुसार योजना अपूर्ण ठेवणाऱ्या कमिटीवर कारवाई करण्याबाबत तसेच गावातील पाणीटंचाई दूर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे अंशतः खरे आहे. भारत निर्माण योजनेअंतर्गत सन २००७-०८ मध्ये रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर (ता.श्रीवर्धन), दापोली (ता.रोहा) व तळा (ता.तळा) येथील नळ पाणी पुरवठा योजनांची कामे सुरु करण्यात आली आहेत. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१० मध्ये आंबेत (ता.म्हसळा) नळ पाणी पुरवठा योजनांची कामे सुरु करण्यात आली आहेत.

(२) होय, हे खरे आहे.

(३) हे खरे नाही.

(४) हरेश्वर येथील योजनेतील आर.सी. बंधान्याचे संकल्पचित्र स्थानिक भूगर्भीय परिस्थितीनुसार नव्याने काढले आहे. त्यामुळे योजनेच्या अंदाजपत्रकात वाढ होऊन शासन स्तरावरून योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागली आहे. तसेच स्थानिक अडचणी व नव्याने ई-निविदा प्रक्रीया यामुळे योजनेतील सर्व कामे पूर्ण होण्यास विलंब झाला आहे.

आंबेत (ता.म्हसळा) येथील योजनेसाठी पाणी पुरवठा समितीने नेमलेल्या ठेकेदाराने वारंवार सुचना देऊनही कामे पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे समितीने त्याचे कंत्राट रद्द करून नवीन ठेकेदाराची नेमणुक करण्याची प्रक्रीया सुरु केली आहे.

सन २००७ मध्ये भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत तळा नळ पाणी पुरवठा योजनेची कामे सुरु करण्यात आली आहेत. सदर योजनेतील उद्भव विंथन विहिरीना पुरेसे पाणी न लागल्याने त्यावरून योजना कार्यान्वित करण्यात आली नाही. योजनेची इतर सर्व उपांगे पूर्ण झालेली आहेत. तळा नगरपंचायत झाल्याने योजना प्रलंबित आहे. सद्यःस्थितीत जुन्या नळ पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे.

भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत दापोली (ता.रोहा) येथील पाणी पुरवठा योजनेच्या उद्भव विहिरीत पाणी लागले नाही व पाणी पुरवठा व स्वच्छता समितीस उद्भवासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. सद्यःस्थितीत अस्तित्वात असलेल्या विंथन विहिरीवर पंप बसवून पाईपद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आलेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

शिक्षक हक्क कायद्यातील जाचक अटीबाबत

(२६) * १८९९५ श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर :

सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शिक्षक हक्क कायद्यात काही जाचक अटी असल्याने दुर्गम भागातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दुर्गम भागातील शाळा बंद पडू नयेत म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

प्राथमिक व माध्यमिक शाळांना संचमान्यता देण्याबाबत

(२७) * १६०४९ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे, डॉ.(श्रीमती)

नीलम गोन्हे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शासनमान्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या सन २०१४-१५ व सन २०१५-१६ च्या संचमान्यता झालेल्या नाहीत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, संचमान्यता पूर्ण होण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली आहे,
- (३) दिनांक २८ ऑगस्ट, २०१५ च्या संचमान्यता संबंधीच्या शासन निर्णयाच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढल्याने व या शासन निर्णयामध्ये शासनाने काही प्रमाणात सुधारणा केल्याने संचमान्यतेची प्रक्रिया स्थगित ठेवण्याची कारणे काय आहेत,
- (४) प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पी.टी.आर.नुसार शिक्षकांची पदे मंजूर करण्याबाबत शासनाने क्षेत्रिय अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत काय,
- (५) नसल्यास, प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये पी.टी.आर. नुसार पदे मंजूर न करण्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१), (२) व (३) मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिके मध्ये संचमान्यतेवर "जैसे थे" परिस्थिती ठेवण्याचे आदेश दि.३१.१२.२०१४ रोजी दिले होते. दि.१२.८.२०१५ च्या आदेशान्वये मा.उच्च न्यायालयाने सदर निर्बंध उठविले असून संचमान्यतेची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

(४) शासन निर्णय दि.२८.८.२०१५ नूसार सर्व शासन सहाय्यित शाळांमध्ये शिक्षकांची पदे मंजूर करण्यात येतात.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

श्री.कलिका प्रसादिक शिक्षण प्रसारक मंडळ, दिग्रस (ता.कुडाळ, जि.सिंधुदूर्ग) या संस्थेने गैरमार्गाने शिक्षकांची नेमणूक केल्याबाबत

(२८) * १५१६२ श्री.कपिल पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्री.कलिका प्रसादिक शिक्षण प्रसारक मंडळ, दिग्रस (ता.कुडाळ, जि. सिंधुदूर्ग) या संस्थेत गैरमार्गाने शिक्षकांची नेमणूक करून शासनाच्या निधीचा गैरव्यवहार केल्याबाबतची तक्रार संजय वेतुरेकर, सहा.शिक्षक यांनी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याबाबतची वस्तुस्थिती काय आहे,

(३) तसेच सेवाज्येष्ठता डावलणे, शिक्षकांना त्रास देणे, बेकायदेशीर नेमणुका व बदल्या करणे याबाबतच्या तक्रारी संदर्भात झालेल्या चौकशीत काय आढळून आले व त्यावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) होय हे खरे आहे.

(२) सदर शाळेत ४ सहाय्यक शिक्षक व १ मुख्याध्यापक अशी ५ पदे मंजूर असून सहाय्यक शिक्षकाकडे प्रभारी मुख्याध्यापकाचा कार्यभार आहे. या ५ सहाय्यक शिक्षकांचेच वेतन काढण्यात आल्याने शासकीय निधीचा अपहार झालेला नाही.

(३) तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. सिंधुदूर्ग यांनी सुनावणी आयोजित करून सेवाज्येष्ठता तपासून त्यानुसार अतिरिक्त ठरणा-या कर्मचा-यांची नावे निश्चित करण्यात आलेली आहेत.

राज्यातील अनुदानास पात्र शाळांच्या फेरमुल्यांकन करण्याबाबत

(२९) * १६०६१ श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.दत्तात्रय सावंत, डॉ.सुधीर तांबे, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनुदानास पात्र म्हणून शासन आदेश निर्गमित केलेल्या १३४३ शाळांच्या फेरमुल्यांकनास माहे एप्रिल, २०१५ मध्ये शासनाने स्थगिती दिली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त १३४३ शाळा व वर्ग तुकड्या अनुदानास पात्र म्हणून घोषित करण्याबाबत शासनस्तरावरून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) अनुदानास पात्र म्हणून शासन आदेश निर्गमित केलेल्या शाळा व वर्ग तुकड्यांना आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) दिनांक १७ मार्च, २०१५ च्या शासन पत्रान्वये फेरमुल्यांकनास स्थगिती देण्यात आली आहे.

(२) व (३) विहित निकषानुसार अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा व वर्ग तुकड्यांना वेतन अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात मराठी भाषा विद्यापीठ व मराठी भाषा भवन स्थापित करण्याबाबत

(३०) * १६२८५ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १४३३४ ला दिनांक २१ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मराठी भाषा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात अभ्यास करून राज्य शासनास शिफारशी सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याची उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सुरु असलेली कार्यवाही पूर्ण झाली आहे काय,

- (२) असल्यास, प्रस्तुत समितीचे गठण करण्यात आले आहे काय, समितीचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे व सदरहु समितीने आपले कामकाज पुर्ण करून शिफारशीसह शासनास अहवाल सादर केला आहे काय,
- (३) असल्यास, अहवालातील शिफारशींचे स्वरूप काय आहे व त्यानुषंगाने पुढे कोणता निर्णय घेण्यात आला वा येत आहे,
- (४) असल्यास, निर्णय केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) समिती गठीत करण्याची कार्यवाही चालू आहे.
(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

महाड (जि.रायगड) येथील बंद असलेली मिलिटरी स्कूल सुरु करण्याबाबत

(३१) * १६९८३ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाड (जि.रायगड) येथे रायगड मिलिटरी स्कूल ही संस्था सन १९८९ मध्ये स्थापन करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर संस्थेने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत गैरव्यवहार झाला असल्याचे निदर्शनास आल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी त्याबाबत शासनाकडे तक्रारी केल्यामुळे संस्था चालकांनी सन २०१३ मध्ये संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना कोणतीही नोटीस न देता सदर मिलिटरी शाळा बंद केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरची शाळा अचानक बंद केल्यामुळे तेथील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे सदर मिलिटरी स्कूल पुन्हा सुरु करण्याबाबत महाराष्ट्र रायगड कामगार कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी मा.शालेय शिक्षण मंत्री यांचेकडे निवेदन सादर केले असून त्याप्रकरणी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे दिनांक १४ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) व (४) सदर संस्थेमध्ये झालेल्या अनियमितेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची बाब धर्मादाय आयुक्त, मुंबई यांचेकडे निर्णयासाठी प्रलंबित आहे. म्हणून सदर प्रकरणी शासन स्तरावर निर्णय घेता येत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**समुद्रपूर (जि.वर्धा) तालुक्यातील केरोसीन व स्वस्त धान्य
 वितरणात पुरवठा निरीक्षकाने केलेला गैरव्यवहार**

(३२) * १८१५४ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) समुद्रपूर (जि.वर्धा) तालुक्यातील केरोसीन व स्वस्त धान्य वितरणात पुरवठा निरीक्षकाने गैरव्यवहार केल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, संबंधित अधिका-यांकडून दुकाने काढून टाकण्याच्या धमक्या तसेच केरोसीन व स्वस्त धान्य दुकानदारांकडून अनधिकृत चौकशी वसुली करून गैरव्यवहार व मनमानी कारभार करणाऱ्या संबंधित अधिका-यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत मा.मुख्यमंत्री, मा.अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, प्रधान सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग व विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे दिनांक २४ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार गैरव्यवहार करणाऱ्या निरीक्षकावर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) व (२) तहसील कार्यालय, समुद्रपूर, जि.वर्धा येथील पुरवठा निरीक्षकांविरुद्ध मा.लोकप्रतिनिधींनी दिनांक २१ फेब्रुवारी, २०१५ रोजी शासनाकडे तक्रार केली आहे.

(३) मा.लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने व प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा यांनी संबंधित पुरवठा निरिक्षकास कारणे दाखवा नोटीस दिली असून त्याबाबतचा खुलासा संबंधित पुरवठा निरिक्षकाने जिल्हाधिकारी, वर्धा यांचेकडे केला आहे.

संबंधित पुरवठा निरिक्षकाची सेवा जिल्हा पुरवठा कार्यालय, वर्धा येथे वळती करण्यात आली आहे.

सदर प्रकरणी चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी, वर्धा यांनी उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील शिक्षकांचे सर्व प्रश्न (समस्या) तीन वर्षात
 मार्गी लावण्याचा घेतलेला निर्णय**

(३३) * १९००८ श्री.ख्वाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर :

सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शिक्षकांचे सर्व प्रश्न (समस्या) तीन वर्षात मार्गी लावण्याचा निर्णय शासनाने माहे फेब्रुवारी, २०१६ च्या पहिल्या सप्ताहात घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुसार शासनाने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही. तथापि, शिक्षकांचे विविध स्वरूपाचे प्रश्नावर वेळोवेळी संघटना बरोबर बैठका घेऊन उचित कार्यवाही करण्यात येते.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
 मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण
 सचिव,
 महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.